


“मिठावरच्या कराची कहाणी” आणि...

"The Great Hedge of India"



“मिठावरच्या कराची कहाणी आणि..., The Great Hedge of India”

विशाल विजय कुलकर्णी
ए-१/४०२, श्रीयश गार्डन,
मोहन नगर, धनकवडी,
सातारा रोड, पुणे - ४११०४३
vkulkarni.omnistar@gmail.com

ई-पुस्तक प्रकाशन आणि वितरण : ई-साहित्य प्रतिष्ठान
विरोप पत्ता : esahity@gmail.com
संस्थळ : www.esahity.com

- हे ई-पुस्तक विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध आहे
- आपले वाचून झाल्यावर आपण हे ई-पुस्तक फॉरवर्ड करू शकता.
- हे ई-पुस्तक वेबसाईटवर ठेवण्यापूर्वी किंवा वाचनाव्यतिरिक्त इतर कोणताही वापर करण्यापूर्वी ई-साहित्य प्रतिष्ठानची परवानगी घेणे आवश्यक आहे.
- या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण अथवा रूपांतर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- या ई-पुस्तकातील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून घेतलेली असून प्रताधिकार मुक्त आहेत.



©esahity Pratishthan® 2014

नमस्कार रसिक वाचकहो,

ई-साहित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे हे माझे दुसरे ई-पुस्तक !

ई-साहित्यच्या या अफलातुन उपक्रमामुळे माझ्यासारखे कित्येक नवोदित लेखक आपल्यासारख्या रसिकांपर्यंत थेट पोहोचू शकताहेत. याबद्दल ई-साहित्यचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

ई-साहित्यने प्रकाशित केलेल्या माझ्या पहिल्या "कोनार्क-उत्कल प्रांताचा परमोच्च बिंदु" या ई-पुस्तकाने मला खुप नवीन मित्र मिळवून दिले. ईमेलस, फोन यांच्या माध्यमातुन खुप कौतुक केले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे.

हे ई-पुस्तक म्हणजे म्हणाल तर एक स्वतंत्र माहितीपर लेख आहे, म्हणाल तर एका इंग्रजी पुस्तकाची माहिती देणारा एक पुस्तक परिचयवजा लेख आहे. थेट पुस्तक परिचय न म्हणण्याचे कारण हे की या ई-पुस्तकात मुळ पुस्तकापेक्षा त्यातील मुळ विषयावर लेखन केलेले आहे. आंतरजालावरील विकीपिडिया, रॉय मॉक्सहॅमचे 'The Great Hedge of India' हे पुस्तक आणि अन्य काही उपलब्ध माहिती संकलीत करुन तत्कालीन स्वातंत्र्यपूर्व भारतात तत्कालीन राज्यकर्ते म्हणजे ब्रिटीशांनी उभ्या केलेल्या एका अफाट आश्चर्याची माहिती करुन देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

तळटिप : पुस्तकातील उताऱ्यांचे भाषांतर करणे मलातरी शक्य नसल्याने मी विकीपिडियाचा आधार घेतला. त्यातही बऱ्याच चुका झाल्या असण्याची शक्यता आहे. सुचनांचे आणि वाचकांना या संदर्भात असलेल्या अन्य माहितीचे मनापासुन स्वागत. बाकी विस्तृत माहिती खालील दुव्यावर उपलब्ध आहेच.

संदर्भ : द ग्रेट इंडीयन हेज : विकीपिडिया

मनःपूर्वक धन्यवाद.

सस्नेह...

विशाल विजय कुलकर्णी

भ्रमणध्वनि : ९९६७६६४९१९

जालनिशी : www.magevalunpahtana.wordpress.com

" श्री "

"Presently Mr. Joyce remarked how much lighter it seemed on the left side of the road than on the right. As there was no moon the appearance puzzled me, as it did also our men to whom I pointed it out. We were speculating on the cause, when we came to the track which would lead us, over some fields and the great parade ground, to the back of the station. We passed through the avenue which bordered the road, and perceived the cause of the light. For miles and miles all along the horizon there stretched a line of fire; in some places it was burning brightly, elsewhere emitting only a dull glow.

The spectacle was so beautiful and so singular that with one accord we pulled up to admire it. Our admiration was mingled with other feelings not so agreeable. **The line of fire we conjectured to be the burning Customs' hedge, which was a bank of thorny bushes, lately erected by the Government along the Customs' frontier to prevent the smuggling of salt and opium.'**

From: 'The Personal Adventures and Experiences of a Magistrate during the Rise, Progress, and Suppression of the Indian Mutiny' by Mark Thornhill (London: John Murray, 1884).

दोन वर्षापूर्वीची गोष्ट, एका सोमवारी, सकाळी सकाळी आशिषचा फोन आला. आशिष माझा शाळेत असल्यापासूनचा मित्र, सद्ध्या साहेब लंटनला असल्यात. प्रचंड उत्साही माणुस, वाचनाचं भयंकर वेड. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास म्हणजे त्यावेळी तिथे बहुदा सकाळचे सहा वगैरे वाजलेले असणार. मी चाट पडलो, च्यायला हा माणुस एवढ्या लवकर कसा काय उठला? त्यापेक्षाही मोठा धक्का वाट बघत होता माझी....

“अबे विशल्या, झोपलोच नाही बे काल रात्री.”

“का बे आश्या, नवीन पुस्तक मिळंळं की काय तुला? ”आश्या रात्रभर जागतोय म्हणजे दुसरे काही कारण असुच शकत नाही.

“येस राजे, भन्नाट पुस्तक हातात पडलं काल. रात्रभर बसुन वाचून काढलं. तिथे मिळालं तर बघ. नाव आहे ” The Great H लेखक आहे “o R o y n M o खान्ना काढं. .


आता आली का पंचाईत. आमचं इंग्रजी वाचन फार फार चेतन भगत वाचण्याच्या लायकीचं आणि हा माणुस चक्क रॉय मॉक्...मॉक्स...मॉक्सहॅम की काय (कसलं अवघड नाव, उच्चारतानाच फेफे उडतेय) नावाच्या लेखकाचं पुस्तक वाचायला सांगतोय. पण आश्याला नाही म्हणायचं म्हणजे स्वतःचीच लायकी काढुन घ्यायची, त्यापेक्षा “बरं, बघतो मिळालं इथे कुठे तर! म्हणुन रिकामा झालो. साहेबांनी फोन ठेवला. मी विसरून गेलो. दोन आठवड्यापूर्वी परत आश्याचा फोन...

“वाचलंस का बे? ”

आता मात्र ठरवलं, गंभीरपणे शोधायला हवं आणि शोधायला लागलो तर मॉक्सहॅम साहेब आमच्या बेलापूरच्या लायब्ररीतच सापडले. म्हणलं चला विकत घेण्याचा खर्च वाचला. ते पुस्तक आणि डिक्शनरी जवळजवळ ठेवून वाचायला बसलो,. माझ्याही नकळत कसा त्यात गुंतत गेलो कळालेच नाही. एका ब्रिटीश भटक्या संशोधनाने भारतात येवुन घेतलेला , आता अस्तित्वात नसलेल्या एका अचाट गोष्टीचा शोध हा या पुस्तकाचा विषय आणि पुस्तक वाचताना मिळत गेलेली गोऱ्या साहेबाच्या या अचाट आणि अफाट करणीची माहिती थक्क करुन टाकत गेली. तेव्हाच ठरवलं यावर लिहायलाच हवं. (पुस्तक विकत घेण्याचा विचारही तेव्हाच पक्का झाला मनात. प्रख्यात मराठी लेखक आनंद नाडकर्णी यांनी या पुस्तकाचा "मीठ" या नावाने मराठी अनुवादही केलेला आहे. बहुदा मोरया प्रकाशन, मुंबई)

यावर लिहायचं म्हणल्यावर दोन वेळा पुस्तक वाचून काढलं आणि लक्षात आलं की याचं भाषांतर करणं 'अपने बस का रोग नही' साहजिकच मग आधी गुगल आणि तिथुन विकिपिडीयाकडे मोहरा वळवला. अपेक्षेप्रमाणे तिथे भरपूर आणि सोप्या शब्दातली माहिती हातात आली. आता मला तिचं मराठीकरण करणं सोपं होतं.

“The Great Hedge of India“



मुळात 'हेज' या इंग्रजी शब्दाला मराठी पर्याय शोधण्यापासून आमची सुरुवात होती. आपण घराभोवती बोगनवेल किंवा तत्सम वनस्पतींचे जे दाट कुंपण उभे करतो त्यालाच बहुदा इंग्रजीमध्ये हेज म्हणत असावेत. कारण गुगलमध्ये हेज म्हणून सर्च दिल्यावर अशीच चित्रे गुगलने मला दिली. नेमका एक दिवस मंदारचा फोन आला. माझा जुना मित्र, तो नागपुरचा आहे. त्याला विचारले तर म्हणाला, भाऊ, त्याला बागड म्हणतात ना बेsss! ”



या फोटोवरून काहीच अंदाज येत नाही ना! असं काय विशेष होतं मग या बागडीमध्ये? ठिक आहे.., पुढचा फोटो बघितल्यावर येइल कल्पना



“बागड”...!

भन्नाटच शब्द आहे नाही...?

अर्थात जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती यापेक्षाही भन्नाट आहे, अचाट आहे , अफाट आहे. जर मी तुम्हाला सांगितले की अशी जवळजवळ १४२९ मैल (म्हणजे साधारण २३०० किमी) लांबीची बागड भारतात उभी केली होती, ती सुद्धा जवळपास १२ फुट उंचीची (३.७ मिटर) आणि जवळपास तेवढ्याच रुंदीची.... तर तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण हे सत्य आहे, अशी २३०० किमी लांब आणि १२ फुट उंचीची बागड एकेकाळी भारतात अस्तित्वात होती.

'त्या' बागडीचे खरेखुरे फोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण वरील फोटोवरून 'बागड' या शब्दाचे स्वरूप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवू शकेल.

आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल?

हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल.

ही बागड त्यावेळच्या इनलँड कस्टम्स लाईन (Inland Customs Line) चा एक हिस्सा होती. त्याकाळी १८०३ साली ब्रिटीशांनी भारतातील मिठाची तस्करी रोखण्यासाठी आणि मिठावर, मिठाच्या वाहतुकीवर कर आकारण्यासाठी म्हणून तत्कालिन पंजाबपासून (मुलतान - आताचे पाकिस्तान) ते थेट ओरीसा प्रांतातील सोनापूर या गावापर्यंत ही इनलँड कस्टम्स लाईन उभी करण्यात आली होती.

एकूण २५०० मैल (४००० किमी) लांबीची ही कस्टम्स लाईन म्हणजे भारतीयांच्या हक्कांवर आणि मुक्त व्यापार नीतीवर लागलेल्या बंधनाचे अवाढव्य असे मुर्त स्वरूप होते. त्या काळी या कस्टम्स लाईनची चीनच्या भिंतीशी देखील तुलना केली गेली. मिठाची चोरी करणाऱ्या तस्करांना रोखण्यासाठी म्हणून ब्रिटीशांनी ही कस्टम्स लाईन डेव्हलप केली.


१८७२ पर्यंत इनलँड कस्टम्स डिपार्टमेंटने कस्टम ऑफिसर्स, जमादार आणि गस्त घालणारे सामान्य रक्षक असे जवळपास १४००० च्या आसपास लोक या कस्टम्स लाईन्सच्या संरक्षणासाठी म्हणून तैनात केले होते. सन १८७९ मध्ये मिठाच्या आंतरदेशीय आयात-निर्यातीवर टॅक्स लावला गेला जो सन १९४६ पर्यंत लागू होता. हाच मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा काढली होती जिचा उल्लेख पुढे येईलच.

सन १७८० मध्ये तत्कालिन इस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल सर वॉरन हेस्टिंग्ज याने भारतातील मुख्य मिठ उत्पादकांना बंगालमध्ये कंपनीच्या नियंत्रणाखाली एकत्रित आणले. त्यामुळे तोपर्यंत मिठाच्या आयात-निर्यातीवर असलेला ०.३ रुपये प्रति ३७ किलोचा कर थेट ३.२५ रुपये प्रति ३७ किलो (३७ किलो= एक मौंड/माउंड) इतका वाढला आणि त्यातून कंपनीला अगदी सन १७८४-८५ साली जवळपास ६२ लाख ५७ हजार चारशे सत्तर रुपयाची (त्या काळचे) निव्वळ करप्राप्ती झाली. त्यावेळच्या चलन दरानुसार हा कर म्हणजे दरडोइ साधारण २ रुपये प्रति वर्ष (त्यावेळच्या मजुरांचा दोन महिन्याचा पगार) एवढा होता.

मिठावर टॅक्स इतर प्रांतातही होते, पण बंगालमध्ये तो उच्चतम होता. साहजिकच हा टॅक्स वाचवण्यासाठी त्याची तस्करी, चोरी असे प्रकार सुरू झाले. बंगालच्या आसपासच्या राज्यातून मिठ तस्करीच्या मार्गाने बंगालमध्ये आयात केले जावू लागले. त्यामुळे ब्रिटीशांच्या सरकारी मिठाच्या धंद्यावर, त्याच्या उत्पन्नावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला. हा परिणाम रोखण्यासाठी, या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी, त्याकाळी मग मिठाच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व मिठ-तस्करांना रोखण्यासाठी हि ४००० किमी लांबीच्या आंतरदेशीय सीमा रेषेची कल्पना अस्तित्वात आली.

मिठावर ब्रिटीशांनी लादलेला अवाजवी कर चुकवण्यासाठी, खाजगी मिठागरांतून बेकायदेशीरपणे मिठ तयार करणे किंवा आजुबाजुच्या (ब्रिटीश सत्तेच्या कायद्याच्या हद्दीबाहेर असलेल्या) खाजगी / शाही संस्थानातून ते तस्करीच्या मार्गाने ब्रिटीश सत्तेच्या प्रभुत्वाखाली असलेल्या भागात चोरून आणणे ई. प्रकारात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली होती. यामुळे ब्रिटीशांच्या मिठाच्या व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर खुप मोठ्या प्रमाणात परिणाम होवू शकत असल्याने ते टाळण्यासाठी म्हणून हा 'बागड अथवा हेज' उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.

१८४० ते १८७७ या दरम्यान मिठाच्या उत्पन्नात होत गेलेली वाढ (संदर्भ : विकीपिडीया)



(Attribution: British India salt revenue 1840-1877" by Dumelow - Own work. Licensed under Creative Commons Attribution-Share Alike 3.0 via Wikimedia Commons - http://commons.wikimedia.org/wiki/File:British_India_salt_revenue_1840-1877.png#mediaviewer/File:British_India_salt_revenue_1840-1877.png)

अगदी सुरुवातीला म्हणजे साधारणतः १८२३ मध्ये आग्याचे तत्कालिन सीमाशुल्क आयुक्त जॉर्ज सॉडर्स यांनी या अप्रत्यक्षपणे सर्वाला सुरुवात केली. त्याने तेव्हा मिठाची तस्करी रोखण्यासाठी गंगा-यमुनेच्या तीराने मिर्झापूर ते अलाहाबाद दरम्यान सीमाशुल्क चौक्यांचे एक जाळे उभे करायला सुरुवात केले होते. या चौक्यांची ही रांगच पुढे 'आंतरदेशीय कस्टम्स रेखे'त रुपांतरीत झाली असावी. १८३४ मध्ये तत्कालीन सीमाशुल्क आयुक्त जी.एच. स्मिथ याने अशीच एक सीमा शुल्क चौक्यांची रांग दिल्ली आणि आग्रा या शहरांच्या दरम्यान उभी केली. या वेळेपर्यंत मिठातून मिळणारे उत्पन्न इतके वाढले होते की स्मिथने तंबाखू आणि लोखंडासारख्या पदार्थांनाही सीमा शुल्कातून चक्क वगळले होते, जेणेकरून मिठाच्या व्यापारावर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करता येईल. Inland Customs Line (आंतरदेशीय सीमाशुल्क रेषा) हे नाव या ग्रेट हेजला मिळाले ते सुद्धा याच स्मिथच्या कारकिर्दीत. साल होते सन १७४३ !


आणि या निर्णयाचा ब्रिटीशांना प्रचंड प्रमाणावर फायदाच झाला. सन १९६९-७० मध्ये या कस्टम्स लाईनने निव्वळ मिठाच्या करावर दिड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले होते. साखरेवरील कराचे त्या वर्षातील उत्पन्न होते साधारण दहा लक्ष रुपये....

आणि ही कस्टम्स लाईन जोपासण्यासाठी येणारा खर्च होता साधारणतः सोळा (१६) लाख रुपये प्रतिवर्ष.

सुरुवातीला ही कस्टम्स लाईन ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीच्या अखत्यारीत होती. नंतर १८५७ च्या बंडानंतर जेव्हा इंग्लंडच्या राणीच्या हातात सत्ता गेली तेव्हा ब्रिटीश सरकारने या कस्टम्स लाईन ची जबाबदारी आपल्या ताब्यात घेतली. असे मानले जाते की या लाईनची एकुण लांबी तत्कालीन लंडन ते इस्तंबुल एवढ्या अंतराची होती.

सतलज नदीच्या काठावरील मुलतानपासून बुऱ्हाणपुरापर्यंत पसरलेला बागडीचा भाग हा जास्त सुरक्षीत होता, कारण या टप्प्यात सरकारने जास्तीत जास्त रक्षक तैनात केले होते. म्हणजे जवळजवळ २३०० किमीचा पट्टा. आणि इथून पुढे शेवटचा साधारण १३०० किमीचा पट्टा ओरिसातील सोनापूरपर्यंत पोहोचलेला होता.

खालील फोटोत दाखवलेला हिरवा पट्टा म्हणजे ती विलक्षण बागड आहे. या फोटोत तिच्या आकाराची, लांबीची प्रत्यक्ष कल्पना येते. जितका भाग हिरव्या रंगाने दाखवलेला आहे तो भाग जिवंत बागडीचा म्हणजे 'प्रत्यक्षात जमीनीत झाडे लावून, ती नीट जोपासून तयार केलेल्या कुंपणाचा" तर लाल रंगाने दाखवलेला भाग हा 'मृत बागड' म्हणजे वाळलेली काटेरी झाडे-झुडपे वापरून उभी केलेल्या बागडीचा भाग असावा.



१८०३ मध्ये पंजाबपासून ते थेट ओरिसापर्यंत ही कस्टम्स लाईन उभी करण्यात आली. दर २५ किमीवर कस्टम ऑफीसेस उभारण्यात आली. गस्ती सैनिक, कस्टम अधिकारी व हजारो मजुर या कामासाठी नेमण्यात आले.

तत्कालीन पंजाबमधील तारबेला(मुलतान) पासून ते ओरीसामधील सोनापूरपर्यंत पसरलेली कस्टम्स लाईन म्हणजे ब्रिटीशांच्या दुरदृष्टीचे आणि व्यवहारी, व्यापारी वृत्तीचे एक विलक्षण उदाहरण होते.

असो आपल्या लेखाचा विषय हा नाहीये, आपल्या लेखाचा विषय आहे तो या कस्टम लाईनचा हिस्सा असलेली जवळपास २३०० किमी लांबीची दाट वनस्पतीपासून बनवलेली आणि १२ फुट उंचीची घनदाट, लांबच्या लांब बागड. नक्की साल नाही सांगता येणार आता पण साधारण १८४० च्या सुरुवातीला ही बागड उभारण्यास सुरुवात झाली असावी. १८६८ पर्यंत जवळ जवळ २९० किमी लांबीच्या बागडीची निर्मिती पूर्ण झाली होती.

या बागडीत त्यावेळी सुक्या वनस्पतींचा म्हणजे काटेरी झाडे, वेली यांचा समावेश असे आणि त्यामुळे या बागडीला तेव्हा पांढऱ्या मुंग्या, (वाळवी), उंदीर, आग, वादळ, नैसर्गिक क्षय ई. कारणांमुळे विनाशाची भीती होतीच.

तत्कालिन आंतर्देशीय कस्टम्स कमिशनर अॅलन ऑक्टोव्हिअन ह्युम यांनी मांडलेल्या अंदाजानुसार साधारण एक मैल लांबीची सुक्या वनस्पतीपासून उभारण्यात आलेली बागड तयार करण्यासाठी २५० टन सुकलेल्या वनस्पती, काटेरी झाडे, वेली असे सामान लागत असे. आणि ते किमान ५-१० किमी अंतरावरून वाहून आणावे लागत असे. आणि दरवर्षी किमान अर्ध्याहून अधिक वनस्पती, काटे-कुटे बदलावे लागत.

या सगळ्या गोष्टी आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यावर होणारा खर्च अफाटच होता. त्यामुळे जिवंत बागडीच्या कल्पनेला साकार रूप आले. म्हणजे केवळ काटे-कुटे, सुकलेल्या वनस्पती यांचे कुंपण उभे करण्यापेक्षा तिथे हिरव्या वनस्पतींची लागवड करण्याचा (रोपणी) विचार केला गेला.

सर अँलन ऑक्टोव्हिअन ह्युम



१८६९ च्या सुरुवातीस जिवंत बागडीच्या लागवडीसाठी सर ह्युम यांनी वेगवेगळ्या काटेरी वनस्पतींची प्रायोगिक तत्त्वावर (कस्टम्स लाईन्सवर) लागवड करण्यास सुरुवात केली. त्यात सुरुवातीला भारतीय जातीची बोर, बाभुळ, करवंद अशा अनेक काटेरी झाडांची लागवड करण्यात आली.



जिथे इतर काहीच उगवत नसे अशा ठिकाणी बांबुची रोपे लावण्यात आली. जिथे जमीन खराब होती किंवा लागवडीच्या दृष्टीने कमी दर्जाची होती, तेथली माती खणून काढून तिथे चांगली माती टाकण्यात आली. या बागडीला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पावसाचे पाणी

साठवण्यासाठी विहीरी बांधण्यात आल्या, आजुबाजुच्या खाड्यांचे पाणीदेखील बागडीसाठी म्हणुन वळवण्यात आले आणि त्याचबरोबर बागडीच्या पुर्ण लांबीएवढी पक्की सडक बांधून काढण्यात आली.

उत्तरेतील सिंधू नदीच्या तीरावरील लाय्याहपासुन ते बुझाणपुरापर्यंत हि जिवंत बागड उभी करण्यात आली होती. एका अस्ताव्यस्त वाढलेल्या अथवा वाढवलेल्या काटेरी, निर्जीव कुंपणाचे रुपांतर एका व्यवस्थीत जोपासलेल्या, जी पार करुन पत्तीकडे जाता येणे अशक्य व्हावे अशा सजीव बागडीमध्ये, सजीव कुंपणामध्ये रुपांतर करण्याचे श्रेय सर ह्युम यांनाच जाते.

सन १८७० मध्ये सर अॅलन ह्युम यांच्याकडुन सर्व सुत्रे पुढील सहा वर्षांकरता जी.एच्.एम. बॅटन यांचाकडे गेली. बॅटनने बागडीची लांबी वाढवण्याचे कार्य आपल्या हातात घेतले. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात बागड आणखी १११.२५ मैल लांबवण्यात आली. बॅटनने आणखी एक महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे जिथे जिवंत बागडीची लागवड करणे शक्य नव्हते तिथे त्याने पक्के दगडी बांधकाम (भिंती) उभारल्या किंवा खोल असे खंदक बांधुन घेतले. ज्यामुळे १८७३ च्या दरम्यान आग्रा आणि दिल्ली यांच्या मधला भाग जवळ जवळ अभेद्य बनला होता. त्यानंतर बागडीची रचना (जागा) थोडीशी हलवुन ती नव्याने निर्माण झालेल्या आग्रा कालव्याच्या किनाऱ्याने पुढे वाढवण्यात आली.



सन १८७८. बॅटनच्या नंतर डब्लु. एस. हल्से यांनी बागडीच्या शेवटच्या टप्प्याचे काम जवळपास पूर्णत्वास नेले. या काळापर्यंत बागड तिच्या पूर्ण आकारास पोहोचली होती.

या वेळेपर्यंत या पूर्ण वाढ झालेल्या बागडीची लांबी जवळजवळ १८०० मैल इतकी वाढली होती. हे काम असेच पुढे चालू राहिले. कस्टम लाईन आणि बागडीच्या रक्षणासाठी (देखभालीसाठी म्हणु हवे तर) खुप मोठ्या संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता होती.

या कामावरील वरीष्ठ अधिकारी सोडले तर इतर बहुतांश कर्मचारी हे भारतीयच होते. १८६९ मध्ये सरकारने जवळपास १४,००० लोकांची नियुक्ती या कामासाठी केली होती. इथेही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आपले डोके चालवले होते. बागडीच्या भारतीय कर्मचाऱ्यांपैकी ४२% एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी हे मुस्लीम होते. त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या राहत्या जागेपासुन दुर अंतरावरील ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते जेणेकरून आजुबाजुच्या लोकांत त्याची फारशी लोकप्रियता वाढून त्याचा गैरवापर होवु नये. आजुबाजुच्या खेड्यातील लोकांशी सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी खेडुतांना या सीमेवरून दोन पौंड मिठ मोफत (कुठलाही कर न आकारता) घेवुन जाण्याची मुभा देण्यात आली होती.

हे काम करण्यासाठी लोक उत्सुक असत, कारण या कामासाठी त्यावेळच्या निर्धारित पगारापेक्षा खुप जास्त असा पगार दिला जात असे. रक्षकांना रुपये पाच (५.००) प्रति माह आणि माळी लोकांना रुपये तीन (३.००) प्रति माह. पण सुरुवातीला या कर्मचाऱ्यांना आपली कुटुंबे बरोबर बाळगण्याची परवानगी नव्हती. त्यांना घरे ही पुरवली जात नसत, ती त्यांना आपापल्या खर्चाने माती, लाकड यांच्या साह्याने बांधुन घ्यावी लागत. १८६८ मध्ये कस्टम्स खात्याने त्यांना आपली कुटुंबे बरोबर आणण्याची परवानगी दिली. हे कर्मचारी १२-१२ तासांच्या दोन समान पाळ्यांमध्ये काम करत. बागडीची पर्यायाने कस्टम्स लाईनची देखभाल आणि गस्त ही मुख्य कामे होती.

अधिकारी वर्ग मात्र मुख्यत्वे करून ब्रिटीशच असे. खरेतर ब्रिटीशांनी भारतीयांना या पोस्टसाठी आकर्षित करण्याचे खुप प्रयत्न केले. पण या उच्च नेमणुकीसाठी उच्च दर्जाचे इंग्रजी बोलता येणे ही महत्त्वाची अट असल्याकारणाने त्यात ते अयशस्वी ठरले. कारण चांगले इंग्रजी येणाऱ्यांना त्या काळात इतर नोकऱ्यात इथल्यापेक्षाही जास्त पैसा मिळत होता. प्रत्येक अधिकाऱ्याच्या हाताखाली किमान १०० माणसे आणि ११० ते ३० मैलाच्या कस्टम्स लाईनची जबाबदारी असे, त्यामुळे काम अतिशय कष्टाचे, जिकीरीचे आणि कठीण होते. विशेष म्हणजे अशा ठिकाणी तो अधिकारी हा एकटाच ब्रिटीश असे. दुसऱ्या एखाद्या ब्रिटीश व्यक्तीला भेटण्यासाठी त्याला त्याच्या अखत्यारीतील भाग ओलांडून जावा लागत असे.

अशा कठीण परिस्थितीत ब्रिटीश अधिकारी त्यावेळी काम करत, खरे खोटे तेच जाणोत पण ते जर खरे असेल तर मग मनापासून दाद द्याविशी वाटते आणि म्हणावसं वाटतं “उगीच नाही ब्रिटीशांनी अर्ध्या जगावर राज्य केलं!”

खरेतर बरेचसे ब्रिटीश अधिकारी ही कस्टम लाईन आणि अर्थातच बागडही नष्ट करायच्या विचाराचे होते. कारण तिच्यामुळे भारतीय उपखंडातील मुक्त व्यापारव्यवस्थेला तसेच पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर बाधा येत होती.

ही सीमा रेषा खासकरून मिठ आणि साखर यांच्या आयात निर्यातीवर कर आकारण्यासाठी उभी करण्यात आलेली होती. साखरेवर तर उत्पन्नाच्या १०% इतका प्रचंड कर लावण्यात येत असे. पण त्या दरम्यानही भ्रष्टाचार आणि मनमानीपणाचा रोग या बागडीलाही होताच. बागड आणि सीमा रेषेवर तैनात अधिकारी मनमानी कारभार करत. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला होता. १८५७ च्या बंडाच्या दरम्यान काही ठिकाणी बागड तसेच सीमा अधिकाऱ्यांच्या छावण्या जाळण्यातही आल्या होत्या. पण या सीमारेषेवर (बागडीवर) मिळणारे कराचे प्रचंड उत्पन्न इतर कुठल्याही समस्येकडे डोळेझाक करायला लावण्यास समर्थ होते. हि बागड तसेच सीमारेषा पूर्णपणे नष्ट करण्यापुर्वी भारतातील मिठाच्या सर्व उत्पादनावर ताबा मिळवण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न होता. जेणेकरून मिठाच्या उत्पादनावरच कर लावता आला असता.

लॉर्ड मायो आणि लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या कारकिर्दीत ही सीमा रेषा आणि बागडीचे अस्तित्व संपवण्याच्या कामाला वेग आला. नंतर लॉर्ड लिटन यांनी लागू केलेल्या कायद्यानुसार मिठावरील टॅक्स बऱ्यापैकी कमी करण्यात आला. बंगालमध्ये २.९० रुपये आणि शेष भारतात

२.५० रुपये इतका. तत्कालीन सरकारचे भारतातील अर्थमंत्री सर जॉन स्ट्रॅशे यांच्या प्रयत्नांना यश येवून सन १९८० मध्ये मिठाच्या आयातीवरचा कर रद्द करण्यात आला आणि मुक्त व्यापाराला चालना मिळाली, ज्याचा फायदा मिठाची तस्करी नष्ट होण्यात झाला. सन १८८२ मध्ये लॉर्ड रिपन यांनी संपुर्ण भारतासाठी एकच दर लागू केला तो म्हणजे रुपये दोन (२.००) प्रति मॉंड (३७ किलो). ज्यामुळे सरकारला जवळजवळ १.२ दशलक्ष रुपये दरसाल एवढे नुकसान सहन करावे लागले.

यामुळे मिठाच्या तस्करीला मात्र पूर्णपणे आळा बसला. म्हणजे गंमत बघा ज्या कारणासाठी बागड आणि एवढी विस्तृत सीमा रेषा उभी करण्यात आली होती, त्याच कारणाने ती नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली. जे तस्कर सीमा विभागातर्फे पकडले गेले त्यांना आठ रुपये (८.००) एवढा प्रचंड दंड आकारण्यात आला आणि जे तेवढा दंड भरू शकत नव्हते त्यांना सहा

आठवड्याची कैद भोगावी लागली. म्हणजे व्यापारी ब्रिटीशांनी त्यातूनही पैसा कमावला. ब्राव्हो.... !

१८६८ पासून १८७८ पर्यंत दहा हजाराच्या आसपास लोक तस्करीच्या आरोपाखाली पकडले गेले. लाच देवून किई जण निसटले असतील त्यांची संख्या अनुत्तरीतच आहे. तस्करीचे अनेक प्रकार त्या काळात हाताळले गेले. सुरुवातीच्या काळात उंटावर किंवा घोड्यांवर मीठ लादून शस्त्रांच्या जोरावर सीमा रेषा जबरदस्तीने ओलांडली जात असे. नंतर सीमा अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीचा फायदा घेवून लाच वगैरे देवून करमुक्त भागातून मिठाची तस्करी करण्यात येत असे.

१८८८ साली चांदीच्या घसरलेल्या भावामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मिठावरचा टॅक्स परत २.५० रुपये प्रति मॉंड इतका वाढवण्यात आला.

मिठावरचा कर हे आता ब्रिटीश सरकारसाठी निव्वळ कमाईचे साधन बनले ज्याने १९३० सालच्या मिठ सत्याग्रह आंदोलनाला प्रेरणा दिली.

महात्मा गांधींनी या मिठाच्या करामुळे आपली असहकाराची चळवळ चालू केली. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधींनी जवळ जवळ ८०,००० जनतेच्या साथीने अहमदाबादपासून ३२० किमी अंतरावर असलेल्या दांडी या मिठाचे उत्पादन होणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावरील खेड्यात ब्रिटीशांचा मिठाचा कायदा मोडत मिठ सत्याग्रहाची सुरुवात केली.




बापुंची हि यात्रा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत दांडीयात्रा म्हणून लोकप्रिय झाली. या मिठ सत्याग्रहाने जरी मिठावरील टॅक्स कमी अथवा रद्द करण्यात अपयश आले असले तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिला. असहकाराचा नवा मंत्र दिला. शेवटी १९४६ च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील तत्कालिन हंगामी

सरकारने मिठावरील कर पुर्णपणे रद्द केली. खऱ्या अर्थाने आंतरदेशीय सीमा रेषा त्याचवेळी नष्ट झाली असे मानायला हरकत नसावी.

इति !

रॉय मॉक्सहॅम :



इतक्या मोठ्या प्रमाणावर उभारली गेलेली असुनही या सीमारेषेचे किंवा बागडीचे वर्णन तत्कालीन इतिहासात किंवा ब्रिटीश अहवालातही आढळत नाही. १९ व्या शतकात, एक ब्रिटीश लायब्ररीयन कम Conservator 'रॉय मॉक्सहॅम' याच्या वाचनात एकदा भारतातील या अवाढव्य बागडीची माहिती आली आणि रॉयने स्वतःला भारतातील या बागडीच्या संशोधनात वाहुन घेतले. या साठी रॉयने भारताच्या एकूण तीन फेऱ्या केल्या. प्रत्येक वेळी तो जवळपास ३-४ महिने भारतात राहिला.

भारताच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या अवस्थेत, पडेल त्या परिस्थितीत भटकला. पहिल्या दोन दौऱ्यात त्याला या बागडीच्या सध्याच्या अवस्थेबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. मुळात अशी काही गोष्ट अस्तित्वात होती हेच इथे कुणाला माहित नव्हते. त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत मात्र रॉयला एक वृद्ध व्यक्ती भेटली जिने तिच्या तरुणपणात एका व्यक्तीला कस्टम्स लाईनबद्दल बोलताना ऐकले होते. तेवढ्याशा सुतावरुन रॉयने अक्षरशः स्वर्ग गाठला आणि त्या व्यक्तीला शोधुन काढले आणि शेवटी आता अस्तित्वात नसलेल्या कस्टम लाईन उर्फ सीमारेषेची जागा शोधुन काढली. त्यावेळी तिथे फक्त एक लांबपर्यंत पसरलेला उंचवटाच उरला होता.

उत्तर प्रदेशातील 'इटावा' जिल्ह्यातील 'पालीघर' गावात हा उंचवटा शिल्लक आहे. 26° 32.2"N, 79° 9.2"E हे त्या जागेचे अक्षांश, रेखांश आहेत.

अखेरीस रॉयने आपल्या या संशोधनाची जगावेगळी कहाणी लिहून काढली आणि त्यामुळे जगाला कळाले की अशी काही अद्वितीय गोष्ट ब्रिटीशांनी भारतात उभी केली होती. अर्थातच त्यामागची काळी बाजुही उजेडात आली.

रॉय, तुझे प्रयत्न आणि जिद्द यामुळे ब्रिटीशांनी भारतीयांवर केलेल्या एवढ्या मोठ्या अन्याय, अत्याचाराची ही कहाणी उघडकीस आली. तुझे शतशः आभार. पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या कल्पकतेलाही मनापासून सलाम ठोकावासा वाटतो.

संदर्भ : द ग्रेट इंडीयन हेज : विकीपिडिया (http://en.wikipedia.org/wiki/Inland_Customs_Line)

लेखक/संकलक :

विशाल कुलकर्णी.

vkulkarni.omnistar@gmail.com

भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९